

## नवीन वर्षात जिल्हा परिषदेच्या २३५ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

### सामान्य प्रशासन विभागाच्या जलद कामाचा कर्मचाऱ्यांना फायदा

ठाणे दि. ०२ जानेवारी २०१९ : गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे-पालघर समायोजनामुळे अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या अखेर पारदर्शीपणे मार्गी लावण्यास ठाणे जिल्हा परिषदेला यश आले असून विविध प्रकारच्या तब्बल २३५ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना पदोन्नती देवून नवीन वर्षाची भेट देण्यात आली. ३१ डिसेंबरला पदोन्नती समितीने हिरवा सिग्नल दिल्या नंतर १ जानेवारी २०१९ रोजी पदोन्नती निकषानुसार या पदोन्नत्या देण्यात आल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) चंद्रकांत पवार यांनी दिली.

२०१४ साली पालघर जिल्हा स्वतंत्र झाल्या नंतर समायोजन प्रक्रिया राबवण्यात येत होती. कोकण विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही समायोजित प्रक्रिया व्यवस्थितपणे पूर्ण केल्या नंतर पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला होता. नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याकरिता ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या सुचनेनुसार सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी-कर्मचारी दिवसरात्र पदोन्नती प्रक्रियेचे कामकाज करत होते.

यामध्ये सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी ०५, कनिष्ठ प्रशासन अधिकारी १०, वरिष्ठ सहाय्यक १८, कनिष्ठ सहाय्यक २०, वाहन चालक ०३, हवालदार १४ असे एकूण या विभागाच्या ७१ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. तसेच लेखा विभागाच्या सहाय्यक लेखाधिकारी ०३, कनिष्ठ लेखाधिकारी ०३, वरिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी ०४, कनिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी १० असे एकूण वीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. त्याच बरोबर आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखिल पदोन्नती मिळाली असून यामध्ये आरोग्य सहाय्यक महिला ०६, आरोग्य पर्यवेक्षक ०३, पशुधन पर्यवेक्षक ०१, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी ०४ असा पद्धतीने पदोन्नत्या देण्यात आल्या.

### १३० कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती

आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाच्या ज्या कर्मचाऱ्यांची सेवा बारा आणि चौवीस वर्ष पूर्ण झाली आहे अशा तब्बल १३० कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

या निर्णयानुसार करण्यात आल्या पदोन्नत्या

२९ डिसेंबर २०१७ च्या मार्गदर्शक सुचनेनुसार मा. उच्च न्यायालयातील याचिका क्रमांक २७९७/२०१७ वर मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या ४/०८/२०१७ च्या निर्णयाच्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र २८३०६/२०१७ ही सध्या प्रलंबित आहे. ही बाब विचारात घेवून शासनाच्या विधी व न्याय विभागाचे अभिप्रायानुसार व सामान्य प्रशासन विभागाने कळवल्या नुसार तूर्तास पदोन्नतीच्या कोट्यातील सेवाज्येष्ठते नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या अधिन राहून या पदोन्नत्या करण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया -

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयाने पारदर्शीपणे या पदोन्नत्या करण्यात आल्या. नवीन वर्षाची ही आगळीवेगळी भेट कर्मचाऱ्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न केला. जिल्हा परिषद मा. अध्यक्ष मंजुषा जाधव, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, मा. उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे ही प्रक्रिया यशस्वी पार पडली. ही प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा परिषद सामान्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी केली.

श्री. चंद्रकांत पवार

उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सा )

-----

ठाणे-पालघर समायोजन करण्यात आम्हाला यश आले. हे समायोजन यशस्वीपणे पूर्ण केल्या नंतर तातडीने सामान्य प्रशासन विभागा मार्फत पदोन्नती निकषात बसणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात असा प्रकारे भेट दिली. पदोन्नती मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो.

श्री. विवेक भीमनवार ( IAS )

मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

-----

पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रथम मी अभिनंदन करतो. गेल्या अनेक वर्षा पासून रखडलेल्या पदोन्नत्या झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेत नक्कीच फायदा होईल.

श्री. सुभाष पवार

उपाध्यक्ष जिल्हा परिषद ठाणे

-----

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना पारदर्शीपणे पदोन्नती देण्यात आली आहे. निश्चितच नवीन वर्षाची ही अनोखी भेट त्यांच्यासाठी आनंददायी आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

**श्रीमती मंजुषा जाधव**

**अध्यक्ष जिल्हा परिषद ठाणे**

